

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत
उपांग-१ व २ ची कामे एकत्रित घेण्यास
परवानगी देण्याचे अधिकार सदस्य सचिव,
मजीप्रा व मुख्य अभियंता, मजीप्रा, प्रादेशिक
विभाग यांना प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
शासन निर्णय क्रमांक: मुपेयो-२०१८/प्र.क्र.७२/पापु-१९
गोकुळदास तेजपाल रुग्णालय सकुल, नवीन इमारत, ७ वा माळा,
मंत्रालय, मुंबई-४०० ००१.
दिनांक: २७ मार्च, २०१८

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक: ग्रापाधो-१११५/प्र.क्र.९२/पापु-०७, दिनांक ०७ मे, २०१६
- २) शासन निर्णय क्रमांक: ग्रापापु-२११५/प्र.क्र.३९/पापु-१९, दिनांक २३ सप्टेंबर, २०१६
- ३) शासन निर्णय क्रमांक: मुपेयो-२०१७/प्र.क्र.८३/पापु-१९, दिनांक २५ जानेवारी, २०१७
- ४) शासन निर्णय क्रमांक: मुपेयो-२०१७/प्र.क्र.११०/पापु-१९, दिनांक १४ जुलै, २०१७

प्रस्तावना:-

संदर्भाधीन क्र.१ व ३ येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत समाविष्ट पाणीपुरवठा योजनांची कामे उपांगनिहाय्य/टप्पानिहाय करावयाची असून उपांग-१ चे काम पूर्ण झाल्यानंतर व योजनेचा उद्भव पुरेसा/शाश्वत असल्याचे सक्षम प्राधिक-यांने प्रमाणित केल्यानंतरच उपांग-२ चे काम हाती घ्यावयाचे आहे व उपांग-२ चे काम पूर्ण झाल्यानंतरच उपांग-३ चे काम हाती घ्यावयाचे आहे. परंतु ज्या ठिकाणी नदी, धरण, तलाव इ. सारखे शाश्वत भुपृष्ठीय स्रोत उपलब्ध आहेत व कायमस्वरुपी पाणी उपलब्ध आहे अशा प्रकरणी शासनाच्या पुर्वमान्यतेने उपांग-१ व उपांग-२ ची कामे एकत्रितपणे घेता येतात.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची अंमलबजावणी विहित कालमर्यादेत व प्रभावीपणे होण्याकरिता उपांग-१ व उपांग-२ ची कामे एकत्रितपणे घेण्यास परवानगी देण्याचे, तसेच मंजूर पाणीपुरवठा योजनांच्या अंदाजपत्रकातील तांत्रिक बदलास मान्यता देण्याचे अधिकार सदस्य सचिव, मजीप्रा (मजीप्रामार्फत अंमलबजावणी करण्यात येणा-या योजनांकरिता) व मुख्य अभियंता, मजीप्रा, प्रादेशिक विभाग (जिल्हा परिषदेमार्फत अंमलबजावणी करण्यात येणा-या योजनांकरिता) यांना प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेता, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची अंमलबजावणी विहित कालमर्यादेत व प्रभावीपणे होण्याकरिता ज्या ठिकाणी नदी, धरण, तलाव इ. सारखे शाश्वत भुपृष्ठीय स्रोत उपलब्ध आहेत व कायमस्वरूपी पाणी उपलब्ध आहे अशा प्रकरणी योजनेतील उपांग-१ व उपांग-२ ची कामे एकत्रितपणे घेण्यास परवानगी देण्याचे अधिकार सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रामार्फत अंमलबजावणी करण्यात येणा-या पाणीपुरवठा योजनांकरिता) व मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग (जिल्हा परिषदेमार्फत अंमलबजावणी करण्यात येणा-या पाणीपुरवठा योजनांकरिता) यांना प्रदान करण्यात येत आहेत.

२. तसेच, काही अपरिहार्य कारणास्तव मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकात तांत्रिक बदल करावे लागत असल्यास व योजनेच्या किंमतीत कोणतीही वाढ होत नसल्यास अशा तांत्रिक बदलास मान्यता देण्याचे अधिकार सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रामार्फत अंमलबजावणी करण्यात येणा-या पाणीपुरवठा योजनांकरिता) व मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग (जिल्हा परिषदेमार्फत अंमलबजावणी करण्यात येणा-या पाणीपुरवठा योजनांकरिता) यांना प्रदान करण्यात येत आहेत.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३२७१२१८२११८२८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा. अ. साबणे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. राज्यमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ४) सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एक्सप्रेस टॉवर्स, मुंबई-२१,

- ५) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
- ६) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), महाराष्ट्र -१, मुंबई
- ७) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर
- ८) मुख्य /अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (सर्व).
- ९) संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई
- १०) कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद (सर्व)
- ११) निवड नस्ती (पापु-१९)